



Gelatine

C. J. GELATINE PRODUCTS LIMITED

ISO 9001-2015 Certified

FACTORY :
21, NEW INDUSTRIAL AREA,
MANDIDEEP- Pin : 462046
DIST. RAISEN (M.P.) INDIA

TEL.: 07480-423301 (16 Lins)
Fax : 07480-233612
E-mail : contact@cjgelatineproducts.com
CIN : L24295MH1980PLC023206

CJGELATINE/SE/2021-22

August 6, 2021

To,
The Listing Department,
Bombay Stock Exchange Limited,
Rotunda Building,
P.J. Tower, Dalal Street,
Mumbai-400001

Scrip Code: 507515 ISIN : INE557D01015

SUBJECT: SUBMISSION OF PRESS CLIPPINGS RELATED TO PUBLICATION OF NOTICE OF BOARD MEETING.

Dear Sir/Ma'am


Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A(A) and in compliance of Regulation 47(1)(a) of SEBI (LODR) Regulations, 2015 regarding publishing of intimation of notice of Board Meeting of the company scheduled to be held on **Saturday, 14th August, 2021 at 1:30 P.M.** at the Factory Premise of the Company.

We herewith enclose the newspaper advertisement published on August 6, 2021 in free press journal english newspaper and (regional) language newspaper.

Kindly take the same on your records.

Thanking you.
Yours faithfully,

For, C.J. GELATINE PRODUCTS LIMITED


DEEPAK PATIL
COMPANY SECRETARY &
COMPLIANCE OFFICER



Encl/-Press Clippings

PUBLIC NOTICE
 Sale deed registrar between Mrs. Neha Harish Kotak & Harsh Vihanadas Kolak Vendors and 1) Mrs. Rekha Mahendra Shetye 2) Mahendra Narayan Shetye Purchasers vide agreement sale deed dated 15/06/2019 registrar Kurla 5-8161-2019 the said sale deed has been lost / misplaced by my clients who are present owner of said flat no 706, 7th floor, Hari Kunj CHS Ltd near acres club Sindi Society Chembur Mumbai 400071 the police complaint vide N. C. No. 1098/2021 dated 09/07/2021 before Chembur Police station and the copy of sale deed & N. C. of Police station is enclosed herewith for your kind perusal and necessary verification date of 06/08/2021.
 Any person having any rights, title, claim or interest in the said property by way of sale, inheritance, possession, succession, Mortgage, lien, lease gift or otherwise howsoever in respect of the same, shall intimate the objection in writing to the undersigned with supporting documents thereof within 7 days from the date of publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waived and/or abandoned.
 S.M.H.ZAIDI
 Advocate High Court

C. J. GELATINE PRODUCTS LTD.
 (CIN No. L24295M1980PLC023206)
 Regd. Office: 05, Ground Floor, Plot No. 237, Azad Nagar Rahivashi Sangh, Acharya Donde Marg, Sewree (W) Mumbai - 400015 (M.H.)
 Tel: 07480-423308, 423301
 Email: cjsceartarial@gmail.com
 Web Portal: www.cjgelatineproducts.com

NOTICE
 NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 14th August, 2021 at 1.30 P.M. at the Factory Premise of the company at 21, New Industrial Area, Mandipede, Bhopal, (M.P.) - 462046, inter-alia, to consider and register the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2021 and other routine businesses.
 This information is also available at the website of the Company at www.cjgelatineproducts.com and website of the Stock Exchange at www.bseindia.com

By orders of the Board
C. J. Gelatine Products Ltd.
 Deepak Patil
 Company Secretary
 M.No. A-61787

Place : Bhopal
 Date : 5/8/2021

जाहीर सूचना

तमाम जनतेला यादारे सूचना देण्यात येते की, माझे अशीलानी याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या सद्य पर्यंत आणि सद्य पाकिंग क्षेत्र व शेअर्सचे त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध व राजस्व सिंहा समूह अखंडित व्हावे (प्लॅट क्र. १३०५) आणि अखंडित व्हावे (प्लॅट क्र. १३०५) आणि अखंडित व्हावे (प्लॅट क्र. १३०५) याबाबतच्या खंडी आणि संपादित करण्याचे आणि वाटाघाटी करण्यासाठी मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्तीला समाविष्टित वयक्ति, हिंदू अविविवाहित कुटुंब, कंपनी, बँक, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्त संस्था, फर्म, व्यवस्थापक मंडळ किंवा बँकेची संस्था, स्थापित किंवा नाही, सावकार आणि/किंवा देयदार यांना सद्य शेअर्स, सद्य पर्यंत, सद्य पाकिंग आणि/किंवा सद्य संपादन आणि/किंवा इतर नामाधिकार व कायदा आणि/किंवा अन्यकाही वा किंवा मध्ये कोणत्याही दावा किंवा मागणी जसे की, विक्री, कार, रचनावदता, जमी, अदलाबदल, गहाण, प्रभार, भार, बहीस, विवाह, अंत्यदान, वारसाहक, तामा, रडिवासी, भाडेपट्टा, लिखे अंध लायन्स, धारणाधिकार, सुविधाधिकार, निवाह, कारनामा किंवा अन्यकाही दावे आणि/किंवा अन्यकाही माग्या अशीलान्या नावामध्ये त्यांच्याद्वारे सद्य विक्री आणि हस्तांतरासाठी कोणत्याही अक्षेपाचे कारण असल्यास त्यांनी यादारे सदर लिखित निमन्त्याक्षरीकारणांना पत्रा १, महाविर दर्शन सीएचएस लि., व्ही.एस. बिल्डिंग समोर, के.टी. सोनी मार्ग, महाविर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०० ०६७ येथे वा प्रसिद्धीच्या ताखेपासून १४ दिवसांच्या आत एक कायदाबद्ध कळविले अन्यथा अक्षे, कसे केल्यास, सद्य त्यांना प्रभार वरते जाणून नशीत आणि कोणत्याही तसे दावे, मागणी किंवा आक्षेप, जे त्यांच्या/परित्यागित/ज्ञात-नसल्यास समजात/मानले जाईल त्याच्या संबंधित संपादित/अक्षेपासून अशीलान्या नावामध्ये विक्री आणि हस्तांतर पूर्ण केले जाईल.

मुंबई शहराच्या नोंदीकृत विहाण आणि अखंडित/व्यवहारपी जी.डी. अखंडित/व्यवहार, परेल, मुंबई-४०० ०३३ येथे स्थित परेल शिवाडी विभागका सी.एस. क्र. १८५(भाग) धारक जमिनीधार बांधकाम किंग्डम टॉवर

वरील उल्लेखित परिशिष्ट:

अशा ज्ञात बिलिंडीगिणी ११व्या क्रमांकाचे मोसामपति ४०.५८ चौ.मी. चरई क्षेत्र पर्यंत क्र. १३०६ आणि मोसामपति ५१.९४ चौ.मी.पर्यंत. चरई क्षेत्र पर्यंत क्र. १३०६ (प्लॅट) व्यासहरी पी-३ लेखलेवरील कार पाकिंग क्षेत्र क्र. ८/९ (सद्य कार पाकिंग क्षेत्र) व्यासहरी १९ नोव्हेंबर २०१५ रोजीचा पर्यंत क्र. १३०६ विरोधातील शेअर प्रमाणपत्र क्र.६७ अंतर्गत विमिन क्र. ६६१ ते ६७० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु.५०/- चे १० पूर्ण मरणा शेअर्स आणि पर्यंत क्र. १३०६ विरोधातील शेअर प्रमाणपत्र क्र.६६ अंतर्गत विमिन क्र. ६५१ ते ६६० (दोन्ही एकत्रित) धारक प्रत्येकी रु.५०/- चे १० पूर्ण मरणा शेअर्स (शेअर्स).

दिनांक ६ ऑगस्ट, २०२१

प्रतिक के. शाह
 वकील उच्च न्यायालय

प्रपत्र क्र. आयएनसी-१६
 (कंपनीयु (इन्फोपरेशन) रुस, २०१४ च्या नियम ३० अनुसार)

एका रजिस्ट्रारद्वारे दुसऱ्या रजिस्ट्रार कॅम्पनीचे नोंदीकृत कार्यालय बदलण्यासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जहिरात. केंद्र सरकार, विभागीय संचालक, पश्चिम विभाग, मुंबई यांचेसमोर कंपनी अधिनियम, २०१३, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ च्या पोट-कलम (४) आणि कंपनीयु (इन्फोपरेशन) रुस, २०१४ च्या नियम ३० च्या पोट-नियम (५) च्या खंड (ए) च्या बाबीमध्ये आणि

केपन इंडी विजयपुरा सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, जिचे नोंदीकृत कार्यालय आहे, ५१३/ए, कोहिरू सिटी, किरोल मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र ४०००७० येथे च्या बाबीमध्ये
 याचिकाकर्ते

सर्वसाधारण जनतेला सूचना यादारे देण्यात येते की, "महाराष्ट्र राज्यारू" (मुंबई आरओसी यांच्या अधिकाऱेतर) "गुजरात राज्यारू" कंपनीचे नोंदीकृत कार्यालय बदलणे कंपनीला शक्य होण्यासाठी २ ऑगस्ट, २०२१ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीच्या मेमोरॅंडम ऑफ असोसिएशनच्या बदलाचे स्वाधिकरण मिळविण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३ अन्वये केंद्र सरकारकडे अर्ज करण्यासाठी कंपनी प्रस्तावित आहे.

कोणत्याही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयाच्या प्रस्तावित बदलाने बाधित होत असल्यास खालील नमुद पत्रावर कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयात अर्जदर कंपनीला प्रतिसह सद्य सूचना प्रसिद्धीत ताखेपासून १४ (चौदा दिवसात) विभागीय संचालक, पश्चिम विभाग, एव्हरेस्ट, ५ वा मजला, १००, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ महाराष्ट्र, दूरध्वनी : ०२२-२२९७९२५९ यांना विरोधाची पारस्वभूमी आणि त्यांच्या/तिच्या हितसंबंधाचा प्रकार नमुद करून शक्यप्रमाणे सहाय्यपत्र त्याची/तिची हक्कत हाती किंवा रजिस्टर्ड पोस्टाने किंवा गुंतवणुकदार तक्रार प्रपत्र भवन एसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) पर पाठवू शकतात.

केपन इंडी विजयपुरा सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, करिता
 विकास गुलटी (संचालक)
 डीआयएन: ०८८५९७७४

दिनांक : ०२.०८.२०२१
 ठिकाण : अहमदाबाद

Form No. 14 (See Regulation 11(2)) By Regd A.D. Issuing which by Publication
 OFFICE OF THE RECOVERY OFFICER-2
DEBTS RECOVERY TRIBUNAL BANGALORE (DRT 2)
DEMAND NOTICE
NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1953 AND RULE 2 OF THE SECOND SCHEDULE OF THE INCOME TAX ACT, 1961
 RC 1049/2019
 M/S/J Financial Asset Reconstruction Company Ltd. Vs M/S Reid and Taylor India Ltd. & Ors.
 1. M/S Reid and Taylor India Ltd. B2, 5th Floor, Marathon Next Gen Off G K Magara, Lower Park Mumbai 400 013, Also at: Factory Unit, At Pandavapura Village, Nanjangud Taluk, Mysore District
 2. Mr Nitin S Kasilwal, Managing Director M/S Reid and Taylor India Ltd. B2, 5th Floor, Marathon Next Gen Off G K Magara, Lower Park Mumbai 400 013
 This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of Orders passed by the Presiding Officer, Debts Recovery Tribunal Bangalore (DRT 2) in TA/503/2017, an amount of Rs 123,57,95,800/- (Rupees One Hundred Twenty Three Crore Fifty Seven Lakh Ninety Five Thousand Eight Hundred Only) along with pendent lie and future interest @ 13.70% w.e.f. 22/01/2014 and cost till realization has become due against you (jointly and severally). You are hereby directed to pay the above sum within 15 days of this notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1953 and Rules thereunder.
 You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of your assets on or before the next date of hearing.
 You are hereby ordered to appear before the undersigned on 30.07.2021 at 10:30 AM for further proceedings. The case is now next listed on 27.08.2021 at 10:30 A.M. for further proceedings. In addition to the aforesaid, you will also be liable to pay:
 a. Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate/execution proceedings.
 b. All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.
 Given under my hand and the seal of the Tribunal, on this date 06/07/2021
 Sd/
 Recovery Officer - 2, DRT 2, Bangalore

ICICI Bank Ltd.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, २रा मजला, मराष्ट्र क्र. १, प्लॉट क्र. - बी३, चायफाय आरटी पार्क, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र - ४०००४४.

सूचना यादारे देण्यात येते की, खालील कर्जादारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मूदल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसर केलेली आहे आणि कर्ज नोंद परफॉर्मिंग असेट्स (एनपीए) म्हणून काढील शावे आहे. खालील नमुद ताखेची सूचना सिस्कुयुटीयेशन अँड रिस्कन्यूशन ऑफ फायनान्सियल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सिस्कुयुटी इंटरेंट अँड, २००२ च्या कलम १३(२) अन्वये त्यांनी दिलेल्या त्यांच्या शेअरच्या ज्ञात पत्रावर चालू करीत कण्यात आली, तथापि ती न बजावता परत आली म्हणून त्यांना सदर जाहीर सूचेद्वारे कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जादार/सह-कर्जादार/हमीदारीचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पता	अंमलबजावणी योजने मधील वारसा/ताण मतेच्या मिळकतीचा पत्ता	सूचना पाठविण्याची तारीख/सूचनेच्या बकबाकी	एनपीए तारीख
१.	सचिन भादुराव कदम / भावू दादानीयाव कदम आणि प्लॉट क्र. ३०९, एन-विंग, गोकुळ व्हिलेज को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सीपार्क, मीरा रोड पूर्व, गोकुळवर मंदिरावजळ, महाराष्ट्र, ठाणे-४०११०७/एलबीएएमएफ००००५२१४९४२२	प्लॉट क्र. ४०४, ४था मजला, इमारत क्र. ४ ए असल्यास इमारत क्र. - बी/७७-७८ "ग्रीन पार्क को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" अशी ज्ञात इमारत, शांती पार्क लेआउट (सिटील पत्ता) को गोकुळ, मीरा रोड पूर्व, सर्व्हे क्र. २२४, महाराष्ट्र, ठाणे - ४०११०७	जुलै ०५, २०२१/रु. ४१,४२२,२३५.००/-	१८/०१/२०२१
२.	संतौद पद्मलोक/सरोजनी शंकर पद्मलोक आणि २०१३ आनंद नगर गिजावणे ग्राम, गडहिल्लज वा. कोल्हापुर, महाराष्ट्र, कोल्हापुर - ४१६५२२/एलबीएएमएफ००००५२१४९४९४	प्लॉट क्र. १६, संकल्प रेसिडेन्सी मीजे जवळ, गिजावणे, तालुका - गडहिल्लज वा. - कोल्हापुर येथे स्थित, आउट ऑफ व्हॅल्यू सर्व्हे क्र. ३१९९ कोल्हापुर-४१६५२२	जुलै ०५, २०२१/रु. ४१,४२२,२३५.००/-	३१/०१/२०२१
३.	सिमातीला मारुत/ गौतम अजित मारुत आणि प्लॉट क्र. २०२, सी विंग, २रा मजला, "इंडन ११" को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" शिंदनवीली गार्डन सर्व्हे, महाराष्ट्र, मुंबई-४०००७६/एलबीएएमएफ००००३४९९१३१३१	प्लॉट क्र. १६०४ "डी विंग", १६था मजला, "कासा अर्बनी" अशी ज्ञात इमारत, खोणी कल्याण शिल रोड, डाउनटाउन, डॉबिवली (पूर्व), महाराष्ट्र ठाणे - ४२१२०४ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. ३१,९५४,७४४.००/-	३१/०१/२०२१
४.	उत्केश शांतिकांत घायवडेक/अनघा उल्हास घायवडेक आणि प्लॉट क्र. २२, ३रा मजला, "निवात अपार्टमेंट", विजयनगर कल्याण पूर्व, महाराष्ट्र, ठाणे-४२१३०१/एलबीकेएएलवा००००५०८०५७४	प्लॉट क्र. ३०२, ३रा मजला, "कुण्ठा दर्शन" प्लॉट क्र. २-बिल्डिंग क्र. १, विजय नगर कल्याण पूर्व येथे स्थित, सर्व्हे क्र. ३०, हिस्सा क्र. ११ सी, जुना १९ भाग महाराष्ट्र, ठाणे - ४२१३०६	जुलै ०५, २०२१/रु. ३१,९५४,७४४.००/-	३०/११/२०२०
५.	संजीव सिंग/ सत्यदेव सिंग आणि प्लॉट क्र. १०५, बी विंग, "भागीची सोसायटी" पाटणकर भांडे, विलेपारी, नालासोपारा पश्चिम, पालघर, ठाणे - ४०१२०३./एलबीएएमएफ००००५१६६०१९१	अपार्टमेंट क्र. १०३/१०४, १ला मजलाव्यवहार, "बी विंग" "ज्योतवडे बिल्डिंग क्र. १६" कॉम्प्लेक्स स्थानात मारुत मारुत ओळखले जाते, गाव बोर्लिंग, विहार पश्चिम, तालुका सर्व्हे - वि. पालघर सर्व्हे क्र. ३३३३, ठाणे - ४०१२०३ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. ३२,२२,८७४.००/-	३०/०९/२०२०
६.	मिनाला एम अय्याण/ मिन अय्याण आणि प्लॉट क्र. "गणेश कृष्ण", मयिण कॉलनी, अर्धे अर्धे इन्व्हेलपेट व्हूल, एल एम रोड, बोर्लिंग पूर्व, महाराष्ट्र, मुंबई-४००१०३/एलबीएएमएफ००००३८०९३४	प्लॉट क्र. ४०५, ४था मजला, ए विंग, एन बी पाम "ए विंग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड" रामदेव पार्क रोड, जुना सर्व्हे क्र. ३०८, नवीन सर्व्हे क्र. ५४, हिस्सा क्र. ८, सिंगापूर सिनेमा जवळ, रामदेव पार्क रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे महाराष्ट्र, ठाणे - ४०११०७	जुलै ०५, २०२१/रु. ३२,२२,९१३.००/-	२४/०१/२०२१
७.	सुभा शैलेश खानविलकर/ शैलेश बी खानविलकर आणि प्लॉट क्र. १९/३०४, "पूज्य संतोष को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड", शांती विद्या नगर, मीरा भाईद रोड, ठाणे-४०११०७/एलबीएएमएफ००००३२१३१३१३१	प्लॉट क्र. ३०१, ३रा मजला, इमारत क्र. ११ "मृग संरण को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड", शांती विद्या नगर, हटेकवा, मीरा भाईद रोड, गाव बोडवड नगर मीरा रोड पूर्व, सर्व्हे क्र. ८१ महाराष्ट्र, ठाणे - ४०११०७	जुलै ०५, २०२१/रु. ३२,९९,९८८.००/-	३१/१०/२०२०
८.	स्वाती विक्रम शेट्टी/ जयराज शिवराया कोटयान आणि एन-१२११, विजय अपार्टमेंट, एमप्रीझ ब्राना आचोलेच्या भाग, ठुळीख, महाराष्ट्र, पालघर - ४०१२०३/एलबीएएमएफ००००५१६६०१९१	अपार्टमेंट क्र. १३०९, इमारत बी-विंग, १३वा मजला, "कॉमसांस लीजॅड" इमारत क्र. १, सेक्टर VII एचडीआयएल असेटाउट, विहार पश्चिम महाराष्ट्र ठाणे - ४०१२०३ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. ३२,२२,७४०.००/-	३१/१२/२०२०
९.	सुनील अशोक बांगोर/मानी सुनील बांगोर आणि वींग/पी १३-१०, सेक्टर -१, खंडा कॉलनी, पन्वेल रामपाड, महान्या शाळेजवळ/एलबीएएमएफ०००३३३६५११	प्लॉट क्र. ०१ आणि ०२, तळमजला, बी विंग "मार्गल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी" प्लॉट १७, सेक्टर -१, रावगड, नवीन पन्वेल खंडा कॉलनी पन्वेल - ४१०२०६ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. २७,९२,९२३.२४/-	३१/१२/२०२०
१०.	नीलेश होलेमान मारु/ मनीषा नीलेश मारु आणि ५०२, लोक टेरेस, प्लॉट क्र. १६, सेक्टर १७, मीनागार्ड टाऊने उदानाभावन, नवी मुंबई-४००७३७/एलबीएएमएफ००००६३५६५६५	प्लॉट क्र. ५०३, ५वा मजला, प्लॉट क्र. १६ "लोक टेरेस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी", सेक्टर क्र. १७, वाशी, प्लॉट क्र. १६, सेक्टर - १७, वाशी नवी मुंबई, मुंबई-४००७३७	जुलै ०५, २०२१/रु. २८,६६,३३३.०५/-	०६/०३/२०२१
११.	दुर्गा अशोक-नान्द/कुलवीणी सुदर्शन कोटे आणि ७०५ "खारदिवस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी" सी डी अंबेकर रोड, राष्ट्रीय जवळ, मिल मजदूर संघ, परेल मोईबाडा, मुंबई - ४०००१२/एलबीएएमएफ००००५२१७७४	अपार्टमेंट क्र. १३०९, इमारत बी-विंग, १३वा मजला, "कॉमसांस लीजॅड" इमारत क्र. १, सेक्टर VII एचडीआयएल असेटाउट, विहार पश्चिम महाराष्ट्र ठाणे - ४०१२०३ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. २८,६६,७६६.००/-	०७/११/२०२०
१२.	उदय चंद्रकांत पासेकर/ चंद्रकांत शंतातराम पासेकर आणि १५१/१६ "अयर्ब को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी", कशिप गार्ड, एलबीएस मार्ग, टिप टॉप प्लान्डा, वागळे पोस्ट ऑफिस समोर, ठाणे - ४००६०४/एलबीटीएफई००००५१ ६६१७४	प्लॉट क्र. १८, ४था मजला, बी २/ए/५५ अयर्ब को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, महाराष्ट्र ठाणे - ४००६०४	जुलै ०५, २०२१/रु. २७,६७,९११.००/-	३१/१२/२०२०
१३.	शेनिणी ज्ञानेश्वर बागडे/ ज्ञानेश्वर कुंडलिकत बागडे आणि ए/७०२, "सदानंद टॉवर" विकास कॉलनी रोड जवळ - एम डी चाळ, मोहोणे अचिवेल पू. कल्याण, महाराष्ट्र, ठाणे-४२१ १०२/एलबीएएमएफ००००५०५६५२८	प्लॉट क्र. ७०२, ७वा मजला, ए विंग "सदानंद टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि." एमडी चावळ जवळ, कल्याण कांदिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन विकास कॉलनी रोड गाव मोहोणे, तालुका कल्याण जिल्हा ठाणे असेगाव रोड क्र. १, हिस्सा क्र. ३/३ डी (बी), महाराष्ट्र ठाणे - ४२१३०६	जुलै ०५, २०२१/रु. २८,४२,५९४.००/-	३१/०१/२०२१
१४.	सुशिकेशकरानी सातकुट/ जलान्द्राहीन ए सातकुट आणि प्लॉट क्र. १०२/ए विंग, "व्हॅनिस रेसिडेंस", प्लॉट क्र. ४०, सेक्टर १०, जुनी पणवारासमोर कॉलनी, नेवळ पश्चिम, ठाणे नवी मुंबई, महाराष्ट्र, नवी मुंबई - ४०१७०६/एलबीएएमएफ००००२९३८४२४	प्लॉट क्र. १०२, १ला मजला, ए विंग मध्ये जेअरपार्क क्र. १ "व्हॅनिस रेसिडेंस-ए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि." नावाच्या इमारतीच्या पाकिंग स्पेससह प्लॉट क्र. ४०, सेक्टर १०, नेवळ नवी मुंबई तालुका - बि ठाणे मुंबई, महाराष्ट्र, मुंबई	जुलै ०५, २०२१/रु. २७,९६,२२६.७४/-	३१/१२/२०२०
१५.	शांतेई राबर्ट नोरेल/ एल्विन विल्व्हंड फर्नांडिस आणि अतिरिक्त आर. ३ शर क्र. ४४, पहिला गावडन लेन, सांफ्रान्स रोडान जवळ, महाराष्ट्र, मुंबई-४०००४७/एलबीएएमएफ००००३३६५३५६५	प्लॉट क्र. ८०३, ८वा मजला, "कासा एडिथाना" वि.एच.ए. रोड/प्लॉट क्र. ३१४/११, ३०४/२२, ३०८/२३, ३०८/२४, ३०८/२५, ३०८/२६, ३०८/२७, ३०८/२८, ३०८/२९, ३०८/३०, ३०८/३१, ३०८/३२, ३०८/३३, ३०८/३४, ३०८/३५, ३०८/३६, महाराष्ट्र, ठाणे - ४२१२०४.	जुलै ०५, २०२१/रु. २७,९६,२२६.७४/-	३१/०१/२०२१
१६.	सिमातीला इमार्शाहे शेष/समीना समीर शेअर आणि प्लॉट क्र. ५१८, ५वा मजला, "एमएएमआरडी विल्डिंग" म्हाडा वेस्टर्न एफोर्समे टाऊन, मीरा रोड पूर्व, महाराष्ट्र, ठाणे-४०११०७/एलबीएएमएफ००००५१९०४१३१३१३१	प्लॉट क्र. १०७, १ला मजला बी विंग, "इंडेन रेसिडेन्सी" म्हणून ओळखली जाणारी इमारत, लॅण्ड विआरपी सर्व्हे क्र. २३/१, २३/२, सिटी सर्व्हे क्र. २११६६, २११४७ गाव वीळ, तालुका खालसूर आणि जिल्हा रामपाड खोपोली - ४१०२०३ येथे स्थित	जुलै ०५, २०२१/रु. २७,९६,७६६.००/-	३१/०१/२०२१
१७.	नितीन भोगीराज शाह/ नेहा नितीन शाह आणि ६६२/१२, चैत्रिन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी विलाग्री रेसिडेन्सी, बिबेन्वाडी, महाराष्ट्र, पुणे ४११०३७/एलबीएएमएफ०००००११०५५५५	प्लॉट क्र. ३०३, ३रा मजला, ए विंग, "स्वारज किंग्डम" म्हणून ओळखली जाणारी इमारत, प्लॉट क्र. ७७ मध्ये एकत्रित प्लॉट क्र. ५१, सेक्टर ८ (भाग) उलवे रामपाड उलवे-४१२००६	जुलै ०५, २०२१/रु. २७,७७,८५८.२/-	३१/०१/२०२१
१८.	संजय चौरसिया/ शीता संजय चौरसिया जेआर ७३, सेक्टर ०६, चरई पूर्व, मूनी व्हिळा, डेडी हाऊसिंग बिल्डिंग समोर, एव्हाराईन सिटी, सर्व्हे पूर्व, महाराष्ट्र, पालघर - ४०१२०८/एलबीटीएफई००००४९७४१४९	प्लॉट क्र. ७०३, ७वा मजला, मूनी व्हिळा, अचोले, नालासोपारा, न्यूज क्र. १२३४, एस. क्र. ५४, महाराष्ट्र, पालघर - ४०१२०८	जुलै ०५, २०२१/रु. ७७,२८,५७८.००/-	३१/०१/२०२१
१९.	संजय चौरसिया/ शीता संजय चौरसिया जेआर ७३, सेक्टर ०६, चरई पूर्व, मूनी व्हिळा, डेडी हाऊसिंग बिल्डिंग समोर, एव्हाराईन सिटी, सर्व्हे पूर्व, महाराष्ट्र, पालघर - ४०१२०८/एलबीटीएफई००००४९७४१४९	डुकाण क्र. ६, तळ मजला, चंद्रेश वैभव सीएचएसएएल, अचोले रोड, नालासोपारा पूर्व, एस. क्र. ११६, महाराष्ट्र, पालघर - ४०१ २०९	जुलै ०८, २०२१/रु. २३,०७,६३१.९/-	३१/०१/२०२१
२०.	रोषा पोपटलाल छान्दा/ लक्ष्मीदेव पोपटलाल छान्दा/ जगन्नी शेषा छान्दा प्लॉट क्र. ७०३, नेहा अपार्टमेंट, टॅमी नाका, एलजी रोड, आबाव रॅडिओ चरई समोर, ठाणे, महाराष्ट्र, ठाणे - ४००६०९/एलबीटीएफई०००३३३१९६५	प्लॉट क्र. ७०३, नेहा अपार्टमेंट, टॅमी नाका एलजी रोड, आबाव रॅडिओ चरई समोर, ठाणे, सी.टी.एस. क्र. २५, महाराष्ट्र, ठाणे - ४००६०९	जुलै ०८, २०२१/रु. २८,१०,६९१.९/-	३१/०१/२०२१
२१.	मोहनदीन कमरुद्दीन शेष/ सुदर्शा मोहनदीन शेष, २बी/४०४, अस्मिता हेरिटेज सीएचएसए, अस्मिता एमव्हेल्वेज फ्लेज-३, एमएच शाळेजवळ, मीरा रोड पूर्व, महाराष्ट्र, ठाणे-४०११०७/एलबीटीएफई००००४८७२७३७३	डुकाण क्र. ए/८, तळ मजला, ए-विंग, एम टी हिल्स कॉम्प्लेक्स सीएचएसएएल, इमारत क्र. ६, अचोले, सर्व्हे पूर्व, महाराष्ट्र, पालघर - ४०१ २०९	जुलै ०८, २०२१/रु. २७,७७,८५८.२/-	३१/०१/२०२१
२२.	झांती व्ही कान्करे/ वसंत बी कान्करे/ तुसी अत्यायाम राणे, ए-०३ अर्थ सोसायटी, वसल पार्क, एए.टी. फ्रान्सिस हायस्कूल जवळ, भाईद पूर्व, महाराष्ट्र, ठाणे-४०११०४/एलबीएमएफ००००४७१५५५५</			

RAIL WHEEL FACTORY

Yelahanka, BANGALORE - 560 064
Website: www.rwf.indianrailways.gov.in

TENDER NOTICE NO.RWFS/IP/06/2021-22 dt. 03.08.2021

On behalf of the President of India, Principal Chief Materials Manager invites electronic Tenders from interested vendors for supply of the following items on the Indian Railways E-Portal - www.irreps.gov.in. The Tender documents and the Corrigenda to the Tenders, if any, will be available on the portal only.

Sl. No.	Tender No.	Due date	Short description	Quantity
1	P1211468	16.08.2021	High Alumina Roof Set as per RWF specification and drawing	62 sets
2	P1211496	26.08.2021	Calcedine Lime as per RWF specification	5840 MT
3	P1211501	01.09.2021	Ferro Silicon as per RWF specification	783000 kgs
4	P1211502	01.09.2021	Ferro Manganese as per RWF specification	533200 kgs
5	P1211503	01.09.2021	Silico Manganese as per RWF specification	453500 kgs

Principal Chief Materials Manager

PUBLIC NOTICE

It is notified for the information that Original share certificate No. 123 of BEST SANAM CHSL Goregaon West Mumbai 400104. Serial Numbers 611 to 615 issued in the name of Smt. GEETA PRAMOD MAHAJAN has been lost in transit. If any one found this certificate, please contact on Mobile No. 8291279578.

NOTICE

NAME OF THE COMPANY: TATA STEEL LIMITED

REGD OFFICE: BOMBAY HOUSE, 24 HODI MODI STREET, FORT, MUMBAI-400001

Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied to the company to issue duplicate certificate(s). Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its registered office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate(s) - without further intimation.

NAME OF THE HOLDER(S)	KIND & FACE VALUE OF SECURITIES	NO. OF SECURITIES	DISTINCTIVE NUMBERS
VARUGHESE EAPEN ANNE EAPEN	EQUITY OF FV RS 10.00	57	612700292 - 612700348 798054788 - 798054829 329564338 - 329564437 324486357 - 324486446 388554871 - 388554965

JAMSHEDPUR (PLACE) 06/08/2021 (DATE) VARUGHESE EAPEN, ANNE EAPEN (NAME OF HOLDER(S)/APPLICANT(S))

E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive Bidding Process to following Tenders.

Tender NO(Rfx No) / Description / Estimated Cost in Rs.

3000021275/Design, Engineering, Manufacture, Supply, Erection, Testing & Commissioning of Station Battery Set (02 nos.) & UPS Battery Set (01 no.) with Plante / Ni-Cd Type Complete with all accessories by dismantling and buyback the existing Battery Sets in Unit#5 CSTPS, Chandrapur/ Rs.46641837.84

above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website <https://eprocurement.mahagenco.in> For any query Contact No.8554991818.

Sd/-
CHIEF ENGINEER (O&M)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that deceased Miss Celine Fernandes was the sole owner and occupant of the flat No. 8, First Floor, B wing, Matai Mansion on land bearing C.T. No. B-990, John Baptist Road, Bandra (W), Mumbai-400050. Mr. Ashlyn Fernandez, Noel Fernandez and Mr. Trevor Fernandez are the only legal heir of the said deceased. However Members of the public are hereby notified that if any one having any claim or adverse claim in respect of the said flat of whatsoever nature are hereby advised to place their bonafide claim within 10 days from present publication and contact at my below mentioned address with appropriate written evidence with affirmation and true copy of documents (if any). Please note that 'claims' received without written evidence will not be considered. 'Claims' received after the expiry of the 10 days from the publication of this notice shall not be entertained.

Sd/-
Adv. Dr. Syed Ejaz Abbas 'Naqvi'
Address: Flat No. 64, Samrat CHS Ltd., HIG Colony, K.C. Road, Reclamation, Bandra (W), Mumbai-400050.

Bank of Baroda

Chembur Branch: Kumbum, 17th Cross, R Chemburkar Marg, Chembur, Mumbai, Maharashtra-400071 E mail: vjchem@bankofbaroda.co.in Contact Detail: 022-25283999, 022-25286214(GEN)

NOTICE TO GUARANTEE

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002) (Registered Post Acknowledgment Due)

To, Mr. K. Raghupathi Bhat, B/601 Ramdev Complex, Plot No.53, Sector 19, Alroi, Navi Mumbai 400029.

Dear Sir,

Re: Your guarantee for credit facilities granted to MR GANESH S MESTA (Borrower) MRS NAYANA GANESH MESTA (Co Borrower)

1. As you are aware, you have by a guarantee dated 04.02.2008 guaranteed payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then or at any time accrued due to us by MR GANESH S MESTA & MRS NAYANA GANESH MESTA for aggregate credit limits of Rs.5,50,000/- (Rupees Five Lakhs Fifty Thousand Only) with interest thereon more particularly set out in the said guarantee document. To secure the guarantee obligation you have also provided following securities to us: All that piece and parcel of the Flat No.403 Adm. 490sq.ft. built up area situated on the 4th Floor A Wing in the building known as Sanghvi Garden Sun flower CHSL, Sagan, Manpada Road, Nandivli Village bearing Survey No. 65, Dombivli East, Taluka Kalyan, District Thane. Maharashtra Pin Code - 421204, North - Open Plot, South - Building, East - Rajani Gaudha Building, West - Open Plot.

2. We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated 30.07.2021 under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities aggregating Rs. 1,95,459.09 (Rupees One Lakh Ninety Five Thousand Four Hundred Fifty Nine and Paise Nine Only) and we hereby invoke the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated 30.07.2021 served on the borrower (copy enclosed).

3. We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the date of payment, we shall be at liberty to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

4. We further invite your attention to sub-section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

5. We invite your attention to sub-section (13) of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

6. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, in the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
Kr. Krishnakumar N Naik
Chief Manager, Authorised Officer

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that our client viz. Mrs. Avani Saad Sayed is intending to purchase the Flat No. A/ 402 on 4th Floor in the building known as Raj Classic CHS Ltd situated at Panch Marg, Off Yan Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400 061 [said Flat], admeasuring 888 Sq. ft. Built up equivalent to 82.53 Sq. Mtrs. Built Up with 10 fully paid up Shares having distinctive Nos. 131 to 140 (Both Inclusive) in respect of Share Certificate No. 026 [said Shares] issued by Raj Classic CHS Ltd to Mrs. Phiroz N. Motabhy and Co. Pvt. Ltd [Owner]. Our client is hereby inviting the claim on the said Flat & said Shares.

If any Person, Firm, Society, Company, Corporation or any Body Corporate has any claim or lien, on the said Flat & said Shares may file such claims or objections if any, within the period of 14 days from the date of this notice to - M/s. Bhogale & Associates, Advocates & Legal Consultants, 1202, 12th Floor, Man Shakti, Dhasisar Udayachal CHS Ltd., Ashokvan, Shiv Vallabh Road, Borivali (East), Mumbai - 400 066

If no claims or objections, as above, are received within the stipulated period, our clients shall, at future date, treat any such claims, objections and/or rights having been waived, forfeited and / or annulled.

Date: 06.08.2021
Sd/-
M/s. Bhogale & Associates

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

(Multistate Scheduled Bank)
Corporate Office : New India Building, A.V. Nagewkar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

NICORC/02414011000057/276/2021-2022 Date: 17.07.2021

NOTICE U/S 13(2) OF SECURITISATION & RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002.

To,
1. Mr. Rahul Madanlal Agrawal Borrower
E/301, Suresh Dubey Villa, Near Achole Talav, Achole Road, Nallasopara (E), Dist. Palghar - 401 209.

2. Mr. Ashok Madanlal Agrawal Surety
E/301, Suresh Dubey Villa, Near Achole Talav, Achole Road, Nallasopara (E), Dist. Palghar - 401 209.

Ref: Your Housing Loan Account No. 02414011000057 with Virar Branch

1. Mrs. New India Co-operative Bank Ltd., (herein after referred to as the Bank) having its Branch at Virar sanctioned Housing Loan facility (hereinafter referred to as the "said Credit facility") of Rs.5,00,000/- (Rupees Five Lakh Only) on the terms and conditions contained in the Sanctioned Letter mentioned hereinbefore to you No.1 and you No. 2 have guaranteed repayment of the amount due and payable under the said Credit facility with interest, costs, charges and expenses as guarantors. The details of the Sanctioned letter and the Credit facility is as under:

Sanction letter No. & Date	Type of facility	Amount sanctioned (Rs in Lakh)	Security
NIRBC/110/2016-17 dt. 18.06.2016	Housing Loan	5.00	Residential Flat No.E/301, Suresh Dubey Villa, Near Achole Talav, Achole Road, Nallasopara (E), Dist. Palghar - 401 209.

2. You No.1 have created Equitable mortgage charges on the following property, in favour of the Bank to secure repayment of the amount due and payable under the said Credit facility together with interest, costs, charges and expenses. You have also deposited the Original title deeds of the property and executed necessary documents to create charge on the said property.

The details of the property mortgaged is as under :-
Residential Flat No. E/301, Suresh Dubey Villa, Near Achole Talav, Achole Road, Nallasopara (E), Dist. Palghar - 401 209.

3. You Nos. 1 & 2 have defaulted in repayment of the amount due and payable under the said Housing Loan in spite of repeated requests and reminders and therefore the account has been classified as Non-Performing Asset with the effect from 31.05.2021 as per the Guidelines of Reserve Bank of India on IRAC norms.

4. The outstanding balance amount due and payable to the Bank as on date under the aforesaid Housing Loan together with future interest is as under:

Loan Account No.	Amount outstanding Balance	Future interest
02414011000057	Rs. 1,41,868.62	@ 12% p.a. Compounded on monthly rest. w.e.f. 01.06.2021 and penal interest @2% p.a. on simple rate of interest

5. You Nos. 1 & 2 are hereby called upon to pay the sum of Rs.1,41,868.62 (Rupees One Lakh Forty One Thousand Eight Hundred Sixty Eight & Paise Sixty Two Only) together with future interest thereon at the rate mentioned hereinbefore within 60 days from the date hereof failing which Bank shall take steps for enforcement of security interest of the Bank in the mortgaged property mentioned hereinabove under the provisions of the SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 which please note.

6. The amount due and payable to the Bank under the said credit facility is secured by mortgage over property mentioned hereinabove. With effect from receipt of the aforesaid notice you are directed not to deal with encumber, sale, transfer, assign and / or create third party's rights of any nature whatsoever in or upon the said mortgaged property or any part thereof.

7. This notice is without prejudice to the Bank's right to initiate / continue such other actions and / or legal proceedings, as it deems fit and necessary under provision of any other law.

Yours faithfully,
Sd/-
Authorised Officer

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we have been instructed by my clients to investigate the title of Shri. Kapil Mahendra Sharma and Kirtidaksh Rajdaksh Sharma ("Owners") residing at Highland Gardens, Building No. G-1, Ground Floor, Dhokal, Thane (W) Pin Code 400608 in respect of the Development Rights Certificate bearing Folio No. TDR/S06/Cremat-udyan-1/0467/18 and Certificate No. 296 ("DRC") dated 13.07.2021 issued by Thane Municipal Corporation ("TMC") in the name of Owners in relation to the land bearing Survey No. 109/B, City Survey (CTS) No. 228, Village Bhayandarpada, Thane ("Property"). The FSI credit of the Built Up Area mentioned in the said DRC is 4,512 Square Metres. As per the DRC, as on 6th day of August 2021, there is no FSI has been transferred to Third Parties and deducted by TMC from and out of the said DRC. The said Owners have represented that the FSI of 4,512 Square Metres mentioned in the DRC is free from encumbrances and no third party rights in respect thereof has been created over the said DRC as on date.

All persons / entities having any share, right, title, claim, objection, benefit, demand and/or interest in respect of the aforesaid DRC or any part thereof by way of sale, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care take, basis, tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, monument, occupation, possession, family arrangement/settlement, litigation or any other method by and through any Agreement, Deed, Document, Writing, Conveyance Deed, Assignment, Transfer Deed, Deed, Decree or Order of any Court of Law, Contracts/Agreements, Development Rights, Partnership, FSI Consumption, or Encumbrance or Otherwise of whatsoever nature and description, are hereby required to intimate and make the same known in writing, along with Documentary Evidence to the undersigned at the address mentioned below within 7 (seven) days from the date of the publication of this Public Notice, failing which the claim(s), it would be deemed that no such claims exist and the claims, if any, of such person(s)/entity(ies) shall be deemed to have been waived, released, relinquished and / or abandoned for the said DRC and my client will proceed to deal with the same as free from encumbrances

Dated this 6th day of August, 2021

(Pradip Garach)
Advocate High Court Bombay

G. Floor, Mercantile Chambers, 12, J. N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001. Mobile: 9820501547

DONEAR INDUSTRIES LIMITED

CIN: L99999MH1987PLC042076
Registered Office: Donear House, 8th Floor, Plot No. A50, Road No. 1, MIDC, Andheri (East), Mumbai - 400 093

Tel. No.: (022) - 6834 8100;
Fax No.: (022) - 6834 8318
Email: info@donear.com
Website: www.donear.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, August 12, 2021 at inter-alia, consider and approve the Unaudited Standalone Financial Results of the Company for the first quarter ended June 30, 2021.

Further, in terms of the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015, the Trading Window has been closed from July 01, 2021 to August 14, 2021 (both days inclusive).

The said information is also available on the Company's website www.donear.com and may also be available on the website of stock exchanges at www.bseindia.com & www.nseindia.com

For Donear Industries Limited
Sd/-
Mayur Vajait
Company Secretary

Place: Mumbai
Date: August 05, 2021

All Concerned having interest

This is to inform/notice you that my Client MRS. GRISHMA VISHAL KAMBLE, is wish to get transferred below mentioned Room premises in her name from the name of original tenant SHRI SHANKAR LAL SANDHIDAS PATEL. If any persons, bank, society or company to submit your claims, rights, objections if any in respect of the below mentioned premises at my below address or at the address of The Administrative Officer (Estate), "F" North Ward Office, Bhau Daji Road, Matunga, Mumbai-400 011 within 14 days from this notice, failing which, any claim/s, shall be considered as waived off/ abandoned/given up or surrendered.

Description of the Property
Room No. 15, 3rd Floor, Building No. 28, 224RT, Sahakar Nagar, Naigaon Cross Road, Wadala, Mumbai-400 031.

Sd/-
Adv. Sujata R. Babar
Add : 13, Goharjat Building, 221, D. B. A. Road, Hindmata, Dadar (E), Mumbai-400 014
Cell : 9821161302

FORM A

PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Person) Regulations, 2016)

FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF PACIFIC SHARES AND STOCK BROKER LIMITED

1. Name of corporate debtor	PACIFIC SHARES AND STOCK BROKER LIMITED
2. Date of incorporation of corporate debtor	01/11/2007
3. Authority Under Which Corporate Person Is Incorporated / Registered	Register of Companies, Mumbai under Companies Act 1956 Registration No. 175599
4. Corporate Identity Number / Limited Liability Identity Number Of Corporate Person	U67120MH2007PLC175599
5. Address of the Registered Office And Principal Office (If Any) Of Corporate Person	419B, 4th Floor, Plot no. 21, Panchratna, Mama Panamanad Marg, Opera House, Girgaon, Mumbai 400004
6. Insolvency Commencement date in respect of Corporate Person	28th July, 2021 being the date of order passed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench (Order uploaded on NCLT Site on 4th August, 2021)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	24th January, 2022 being 180 day from the insolvency commencement date
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	CAPAWAN KUMAR RAMDHANAGARWAL Registration No. IBBI/PA-01/1P-P00414/2017-18/10737
9. Name and Registration Number of the insolvency professional acting as interim resolution professional	42, Gopal Bhawan, 199 Princess Street, Mumbai - 400 002 Cell: 9821063418 Email: arbitralorp@gmail.com
10. Address and email of the interim resolution professional	42, Gopal Bhawan, 199 Princess Street, Mumbai - 400 002 Email: arbitralorp@gmail.com
11. Last Date For Submission of Claims	11.08.2021
12. Classes of creditors, if any under clause (b) of sub-section (6A) of Section 21, ascertained by the interim resolution professional	No class has been ascertained till date
13. Names of Insolvency Professional identified to act as Authorised Representatives of creditors in a class (Three names for each class)	N.A.
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	Web link https://www.ibbi.gov.in/downloadform.html

1 Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of PACIFIC SHARES AND STOCK BROKER LIMITED on 28th July, 2021

2 The creditors of PACIFIC SHARES AND STOCK BROKER LIMITED are hereby called upon to submit their claims with proof on or before 11th August, 2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10

3 The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit claims with proof in person, by post or by electronic means.

4 The claims may be submitted in their specified forms, Form B- Operational Creditor (Other Than Workmen/ Employee); Form C - Financial Creditor; Form CA- Financial Creditors in a class; Form D - Workmen/Employee; Form E - Authorised Representative of Workman and Form F - Other Creditors.

5 Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Sd/-
Pawan KR Agarwal
Interim Resolution Professional
IBBI/PA-01/1P - P00414/2017-18/10737

Place : Mumbai
Date : 05.08.2021

GP PARSIK SAHAKARI BANK LTD

(Appointed under Maharashtra Co-operative Societies Act 1960 & Rules 1961)
Attached to GP Parsik Sahakari Bank Ltd. (Ward No. 15, Scheduled Bank)
Head Office/Sahakarimurti Gopinath Shivram Patil Bhavani, Parsik Nagar, Thane-400050, 022-25465837.

AUCTION SALE NOTICE

Whereas the undersigned being the Recovery Officer attached to The GP Parsik Sahakari Bank Ltd. appointed under Maharashtra Co-operative Societies Act 1960 and in exercise of Powers conferred under Section 156 and in execution of below mentioned Recovery Certificate issued by Dy. Registrar of Co-op. Societies Thane. Notice is hereby given to the borrowers, guarantors and public in general by the undersigned has taken physical possession of the property for the recovery of below mentioned total outstanding dues, other charges and Government Surcharge. The Recovery Officer conducted auction on 09/09/2021 and invites sealed tenders from interested purchaser till 06/09/2021 for the sale of below mentioned property on "AS IS WHERE IS BASIS" & "AS IS WHAT IS BASIS".

Sr. No.	Borrower Name	Recovery Certificate No. and Outstanding Amount
1	Mrs. Sarika Satish Gadekar and Mr. Satish Madhukar Gadekar	Certificate No. Dy.Reg /Thane Taluka /Sec.101/B-6/RC/3064 Rs. 9,23,054.90 Plus from dt. 17/09/2019 further interest, Surcharge and Other exp.
2	Mr. Satish Madhukar Gadekar	Certificate No. Dy.Reg /Thane Taluka /Sec.101/B-4/RC/5222 Rs. 24,63,248/- Plus from dt. 17/09/2019 further interest, Surcharge and Other exp.
3	M/s. Mona Transport Prop. Satish Madhukar Gadekar	Certificate No. Dy.Reg /Thane Taluka /Sec.101/B-6/RC/3065 Rs. 15,98,414/- Plus from dt. 17/09/2019 further interest, Surcharge and Other exp
	Total	Rs. 49,84,716.90 Plus from dt. 17/09/2019 further interest, Surcharge and Other exp.

Description of Property	Upset Price and Deposit Money	Auction date, Time and Venue
Plot No.C/8, Unit No 12 Area 28 Sqmtr. (Built up) 127 Sqmtr. (Co-op. Only) and Rs.5,20,800/-	Rs. 34,72,000/- (Rs. Thirty Four Lakh Seventy two Thousand Eight Hundred and Eighty Two Only)	Date : 09/09/2021 at 11.00 a.m., Venue- Recovery Dept., GP Parsik Sahakari Bank Ltd. Sahakarimurti Gopinath Shivram Patil Bhavani, Parsik Nagar, Kalwa

Terms and Condition :

- The properties are being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS BASIS".
- Auction will be conducted on 09/09/2021 at 11.00 a.m.
- There are no encumbrances on the properties. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property put on auction and claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Recovery Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues.
- For the inspecting the property contact to Recovery Officer. Intending purchaser may inspect the property on Dt.27/08/2021 and time between 11.00 a.m. to 5.00 p.m.
- Offer in sealed envelope should be submitted with bidder evidence i.e. self-attested copies of (I) Proof of Identification (KYC) viz. Voter ID Card/Driving License /Passport etc. (II) Current Address Proof for communication (III) PAN Card of the bidder, (IV) valid e-mail ID, (V) Contact number (Mobile/Landline) of the bidder etc. to the Recovery Officer along with Demand Draft/Pay Order for EMD in favor of "GP Parsik Sahakari Bank Ltd." at Recovery Dept. on 06/09/2021 before 5.00 p.m.
- Qualified/conditional offer and/or without earnest money deposit offer, as offers from Agents/Third Party will not be entertained as we have not appointed any agent to deal in the auction. The aforesaid will not be sold below the Reserve Price. The offerer will have an opportunity to increase their offers at the time of auction sale.
- Successful purchaser shall deposit 15% of bid amount immediately on the date of auction and residual 85% within 30 days from the date of intimation of confirmation of sale by the Recovery Officer, failing which the amount deposited by the purchaser shall be forfeited. And the said property will re-auction.
- The purchaser shall bear the applicable stamp duties/additional stamp duty/transfer charges, fees etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes, rates, assessment, Govt. & SemiGovt. taxes and other charges, fees etc. in respect of the auctioned property. The possession of the Mortgaged Property mentioned above is with the Recovery Officer, who will hand over peaceful possession to the successful bidder on compliance of above.
- All other expenses for getting the properties transferred on their name and statutory dues, if any, shall be borne by the successful purchaser.
- Sale Certificate will be issued in the name of purchaser(s)/applicant(s) only and will not issued in any other names.
- Before auction if defaulters paid all dues to the Bank then said auction will be cancelled.
- The Bank reserves its right to reject to any or all the offers without assigning any reason whatsoever.
- After auction if there is delay in providing sale Confirmation/ Sale certificate due to the Court Order, Bank will not be responsible to give interest on EMD amount.
- The said Auction Notice is according to above mentioned Terms and conditions and under Maharashtra Co-operative Societies Act 1960, u/s. 156 & Rules 1961 of Rule 107.

Recovery Officer
Attached to The GP Parsik Sahakari Bank Ltd.
(u/s. 156 of MCS Act 1960)

REXNORD ELECTRONICS & CONTROLS LIMITED

Regd. Office: 92-D, Govt Ind Estate, Charkop, Kandivali (W), Mumbai-400067
E mail: finance@rexnordindia.com Website: www.rexnordindia.com
Tel. No. 91-22-62401800; Fax No. 91-22-62401816
CIN: L31200MH1988PLC047946

NOTICE TO THE SHAREHOLDERS

This is to inform you that the 33rd Annual General Meeting ("AGM") of the Members of Rexnord Electronics and Controls Limited ("the Company") will be held on **Wednesday, September 01, 2021 at 11 a.m.** IST through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM. In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and The Securities and Exchange Board of India vide SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD/2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 has permitted holding of AGM through VCI/OAVM facility without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA Circulars and relevant provisions of The Companies Act, 2013 and SEBI (LODR) Regulations, 2015 the AGM of the Members of the Company will be through VCI/OAVM. Members can attend and participate in the AGM only through VCI/OAVM facility, the details of which will be provided in the Notice of the AGM.

In compliance with the above mentioned Circulars, the Annual Report for FY 2020-2021 along with the Notice of the 33rd AGM will be sent electronically by the Company to those Members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 33rd AGM and the Annual Report for FY 2020-2021 will be also available at the websites of the Company at www.rexnordindia.com, websites of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and also disseminated on the website of CDSL (agency for providing the Remote e-Voting facility and e-Voting system during the AGM) i.e. www.evotingindia.com. Members who have not registered their email addresses are requested to register the same for receiving all communication from time to time including Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically. Process for those shareholders whose email/mobile no. are not registered with the Company/depositories is as follows:

- For Physical shareholders - please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.
- For Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP)
- For Individual Demat shareholders - Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.

FOR REXNORD ELECTRONICS & CONTROLS LIMITED
Sd/-
KISHOR CHAND TALLUR
CHAIRMAN & MANAGING DIRECTOR
(DIN: 00351751)

Place : Mumbai
Date : 5th August, 2021

VIP Clothing Limited

Registered Office : C-6, Road No. 22, MIDC, Andheri (East), Mumbai-400 093.
CIN No: L18101MH1991PLC059804
Email ID : investor.relations@viporg.com
Website: www.vipclothing.in

NOTICE

Transfer of Shares to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

In terms of requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF Account established by the Central Government.

A list of such shareholders, who have not cashed their dividends for seven consecutive years and whose shares are therefore liable for transfer to the IEPF Account, is displayed on the website of the Company www.vipclothing.in

The Company has sent individual communication through its RTA to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules for taking appropriate action and submitting requisite documents to claim the shares and unclaimed dividend amount(s) before its credit to IEPF Account. Shareholders are requested to forward the requisite documents as mentioned in said communication to the Company's Registrar and Share Transfer Agent, to claim the shares and unclaimed dividend amount(s). Notice is hereby given that in the absence of receipt of a valid claim by the shareholder, the Company would be transferring the said shares to IEPF Account without further notice in accordance with the requirement of said Rules.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Please note that, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF, for which details are available at www.iepf.gov.in

For any information/clarifications on this matter, concerned shareholders may write to the Company at investor.relations@viporg.com or contact the Company's Registrar and Transfer Agent i.e. M/s. Linkintime India Private Limited at C 101, 247 Park, L B S Marg, Vikhroli West, Mumbai-400 083, Tel. No. : + 91 22 49186000, Fax : +91 22 49186060, Email : rnt.helpdesk@linkintime.co.in

For VIP Clothing Limited
Sd/-
Archana Munganti
Company Secretary
(Membership No. : A-31071)

Place : Mumbai
Date : August 05, 2021

— Rameshwari Media

C. J. GELATINE PRODUCTS LTD.

(CIN No. L24295MH1980PLC023206)
Regd. Office: 05, Ground Floor, Plot No. 237, Azad Nagar Rahivasi Sahay, Acharya Donde Marg, Secree (W) Mumbai - 400015 (M.H.)
Tel: 07480-423308, 423301
Email: cjgcartairal@gmail.com
Web Portal: www.cjgelatineproducts.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, the 14th August, 2021 at 1.30 P.M. at the Factory Premises of the company at 21, New Industrial Area, Mandideep, Bhopal, (M.P.) - 4